

# OLYMPIC OIL INDUSTRIES LIMITED CIN: L15141MH1980PLC022912

Date:16.08.2024

Regd. Off.: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, BKC, Bandra (East), Mumbai - 400051 Tel.: 9122 6249 4444 E-Mail ID: olympicoilltd@gmail.com Website: www.olympicoil.co.in

To
The Manager
Dept. of Corporate Services (CRD)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400 001

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") - Newspaper Advertisements of Notice to the Members regarding 44<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company

Ref: Olympic Oil Industries Limited Scrip Code: 507609

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI LODR, please find enclosed copies of the newspaper advertisement, published on August 15, 2024, in Business Standard (English) and Lakshadweep (Marathi), containing the Notice issued for attention of members of the Company regarding 44<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) and other related information.

Kindly take the above on record.

Thanking you,

For Olympic Oil Industries Limited

Nipun Verma Whole-time Director DIN: 02923423

## **OLYMPIC OIL INDUSTRIES LIMITED**

Regd. Off.: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051 **Tel:** 91 22 6666 4444 **Fax:** 91 22 26520906 E-mail ID: olympicoilltd@gmail.com Website: www.olympicoil.co.ir CIN L15141MH1980PLC022912

#### NOTICE TO MEMBERS REGARDING 44TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

nbers may please note that the 44th Annual General Meeting ("AGM") of **Olympic Oil Industries** Limited ("the Company") will be held through Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') on Monday, September 30, 2024 without the physical presence of the Members at a on venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 08, 2021, December 14, 2021, May 05, 2022, December 28, 2022 and Sentember 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular dated May 12, 2020, January 05, 2023 and October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the businesses that is set forth in the Notice of the AGM.

In compliance with MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the AGM along with the Annual Repor for the financial year 2023-24 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent (RTA)/Depository Participant(s). The Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2023-24 will be made available on the Company! website at www.olympicoil.co.in and can also be accessed on the websites of the Stock Exchange i.e at www.bseindia.com and on website of the service provider engaged by the Company i.e. Nationa Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM ONLY, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 44th AGM of the Company in person. Members attending the Meeting through VC facility / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

As per the MCA and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses with the Company/Depository Participant are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive Notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the 44th AGM through VC facility / OAVM, including e-voting

Physical Holding	SEBI vide its circular dated November 03, 2021, has mandated registration of PAN, KYC details and nomination. Members holding shares in physical form are, therefore, requested to submit their PAN, KYC Details including Bank details and nomination details to the RTA of the Company Link Intime Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in by sending dully filed form ISR-1 and other relevant forms available on website of RTA i.e. https://linkintime.co.in/ as well as website of the Company http://olympicoil.co.in/
Demat Holding	Please register / update your email addresses with your Depository Participant (DP) as per the process advised by the DP.

The Company is providing remote e-voting facility to the members to cast voting rights using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The members will also be given an opportunity to cast votes electronically during the AGM ("evoting"). The nanner of e-voting including remote e-voting is provided in the Notice of the AGM

For Olympic Oil Industries Limited

Place: Mumba Date: August 15, 2024

Nipun Verma Whole-time Directo DIN: 02923423

# DJ MEDIAPRINT & LOGISTICS LIMITED

CIN- L60232MH2009PLC190567 Registered Office Address: 24, 1st Floor, Palkhiwala House, Tara Manzil 1st Dhobi Talao Lane. Marine Lines.Mumbai-400 002. Tel: 022-22002139 /40 / 49: Email: cs@dicorp.in: Website: www.dicorp.in

STATEMENT OF THE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30th JUNE 2024

(1)20					
Sr.			s for the quarter	ended	Year ended
No		30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)
1	Total revenue from Operations (Net)	1499.12	2,763.93	861.98	5,704.10
2	Net Profit/ (Loss) for the period (Before exceptional items and tax)	131.87	405.77	30.97	630.72
3	Net Profit/ (Loss) for the period before tax(After exceptional items)	131.87	405.77	30.97	630.72
4	Net Profit/ (Loss) for the period after tax(After exceptional items)	120.61	298.95	22.39	503.94
5	Total Comprehensive Income for the period (Comprising after tax profit /(Loss) for the period & other comprehensive Income)	121.79	302.75	25.49	510.65
6	Paid - Up equity share capital ( Equity Share of Rs. 10/- each)	108.28	108.28	108.28	108.28
7	Reserves excluding revaluation reserve as shown in the audited balance sheet of the previous year		-	-	-
8	Earning per equity share (Rs.10/- each)				
	1. Basic	1.12	2.76	0.24	4.65
	2. Diluted	1.12	2.76	0.24	4.65

- The un-audited results for the quarter ended on June 30, 2024 were reviewed by the audit committee and approved by the Board
- of Directors in its meeting held on 14<sup>th</sup> August 2024. Figures of previous year/ period have been regrouped/ recast wherever necessary, in order to make them comparable
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results for quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results for quarter ended 30th June, 2024 are available on the website of stock exchanges www.bseindia.com 8  $www.nseindia.com\ and\ on\ the\ company's\ website\ www.djcorp.in.$
- The Company operates in two segment namely "Printing Business" and "Record Management & Services" Segment and therefore segment reporting as required under IndAS-108 is applicable & Separate Segement Report is Attached herev

For and on behalf of the Board of Directors

Date: 14th August 2024

DIN: 01919855

Sd/

Dinesh Kotian

### **BRAWN BIOTECH LIMITED**

CIN:L74899DL1985PLC022468 REGD. OFFICE: C-64, Lajpat Nagar-1, New Delhi 110024 Extract of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2024

Г			Standalone	,
SI.	Destinulous	Quarter ended	Quarter ended	Year ended
No.	Particulars	30-06-2024	30-06-2023	31-03-2024
1	Total income from operation	406.41	728.67	1,658.27
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(52.81)	(17.24)	(154.42)
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after extraordinary items)	(52.81)	(17.24)	(154.42)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)			
l	for the period (after tax) and Other Comprehensive Income]	(54.78)	(17.29)	(154.14)
5	Equity Share Capital	300.03	300.03	300.03
6	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the			
	balance sheet of previos year	-	-	-
7	Earning per share (before extraordinary items)			
l	(not annualised): (of rs. 10 each)			
l	(a) Basic (Rs.)	(1.83)	(0.58)	(5.14)
l	(b) Diluted (Rs.)	(1.83)	(0.58)	(5.14)
8	Earning per share (after extraordinary items)			
l	(not annualised): (of rs. 10 each)			
l	(a) Basic (Rs.)	(1.83)	(0.58)	(5.14)
l	(b) Diluted (Rs.)	(1.83)	(0.58)	(5.14)

#### NOTES :

Date: 14.08.2024

- The above is an extract of the detailed format of Quarterly financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the company's website (www.brawnbiotech.com).
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14-
- The Financials has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ins-AS) to the exten applicable. The Company has for the first time adopted IND-AS beginning 01st April 2017 with transition date of 01st April
- The Company is engaged primarily in the business of Pharmaceuticals. Accordingly, there is no separate reportable segments as per Ind-AS 108 dealing with Operating Segments.
- Previous year/period figures have been regrouped/rearranged, wherever necessary to make them comparable with the currer period figures.

For and on behalf of Board For Brawn Biotech Limited

Brij Raj Gupta DIN NO. 00974969

# SEPC

**SEPC Limited** 

Regd Office: 4th Floor, Boscon Futura SV, Door No.10/1, Venkatnarayana Road,

#### T Nagar, Chennai - 600017 | Website: www.sepc.in | CIN: L74210TN2000PLC045167 Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June 2024

					Rs lakhs	
	Quarter Ended					
S.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
No.		Unaudited	Audited (Refer Note 12)	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations (Net)	17,820.70	16,176.94	14,585.53	60,721.48	
2	Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,267.97	666.65	493.09	2,278.36	
3	Profit for the period before Tax (after Exceptional and /or Extraordinary items)	1,267.97	666.65	493.09	2,278.36	
4	Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	807.97	666.65	493.09	2,278.36	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	795.49	706.76	517.73	2,366.14	
6	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	140,981.36	140,981.36	137,142.90	140,981.36	
7	Reserves (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year		-		(19,954.90)	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(a) Basic	0.06	0.05	0.04	0.17	

(b) Diluted

The above unaudited consolidated financial results for the quarter ended June 30,2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on August 14, 2024.

0.06

0.05

0.04

0.17

- 2. The above is an extract of the detailed results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results for the quarter ended June 30, 2024 are available on the Stock Exchanges Website www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company www.sepc.in.
- The Unaudited Standalone Results for the quarter ended June 30 2024 are hereunder

. The ornaudited standardie nessults for the qualiter ended suffe 50 2024	aic liciculiuci .			Rs lakh	
Particulars		Quarter Ended		Year ended	
Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
Total Income from Operations	17,820.70	16,176.80	14,585.53	60,655.92	
Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,273.50	644.94	518.45	2,267.13	
Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	813.50	644.94	518.45	2,267.13	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	801.02	685.05	543.09	2,354.91	

Place · Chenna Date: 14th August 2024

For SEPC Limited N K Suryanarayanan Managing Director & CEO



# SUPRAJIT ENGINEERING LIMITED

Regd Office: No 100 & 101, Bommasandra Industrial Area, Bengaluru-560 099. Website - www.suprajit.com, email - info@suprajit.com CIN - L29199KA1985PLC006934

Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024. (Rs. in Million)

**STANDALONE CONSOLIDATED** For the Quarter ended For the Quarter ended **Particulars** Year ended Year ended 30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024 | 30.06.2024 | 31.03.2024 30.06.2023 31.03.2024 Unudited Audited Unudited Audited Unudited Audited Unudited Audited 6,796.83 28,958.55 1 Total Income from operations 3.768.94 4,128.12 3,332.26 15.367.36 7.348.57 7.831.22 2 Net profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or 764.48 661.57 2,903.00 479.35 584.15 734.45 2,277.75 641.36 extraordinary items #) 3 Net profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or 641.36 764.48 2,903.00 584.15 479.35 2,277.75 661.57 734.45 extraordinary items # ) 4 Net profit / (Loss) for the period after tax (after tax, exceptional and / or 509.14 381.37 591.50 331.15 1,672.70 510.17 690.31 2.359.93 extraordinary items #) 5 Total comprehensive income for the period [Comprising profit / Loss for 321.11 580.26 327.08 496.44 2.350.55 1,690.91 492.40 697.58 the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 6 Equity share capital (face value of Re.1/- each per share) 138.46 138.46 138.46 138.39 138.46 138.39 138.46 138.46 7 Earning per share (of Re.1 each) (for continuing and discontinued 2.75 3.68 4.99 3.68 17.05 4.27 2.39 12.08 operations) Basic 8 Earning per share ( of Re.1 each) (for continuing and discontinued 3.68 4.98 17.02 2.75 4.26 2.39 12.06 3.67 operations) Diluted

Place : Bengaluru

Date: August 14, 2024

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of thr SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange web sites, at a link (http://www.bseindia.com/corporates) and (https://nseindia.com/corporates) and on the company's website at www.suprajit.com ( Rs. In Millions)

Particulars		andalone-YTD		Consolidated-YTD		
	30.06.2024	30.06.2023	Growth %	30.06.2024	30.06.2023	Growth %
Net Revenue from operations	3,768.94	3,332.26	13.10	7,348.57	6,796.83	8.12
			For an	d on behalf o	f the Board of	Directors

K. AJITH KUMAR RAI

Chairman (DIN - 01160327)



## HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

(CIN: L92199MH1995PLC084610)

Regd. Office: Tower C (1st floor), Plot C-21, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051

Contact no.: 022 - 6136 0407; Website: www.hgs.cx; E-mail: investor.relations@teamhgs.com

### **EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs. in Crores)

Sr. No.	Particulars	3 months ended 30.06.2024	3 months ended 31.03.2024	Corresponding 3 months ended 30.06.2023	Previous year ended 31.03.2024
		Unaudited	Audited (Refer note 2)	Unaudited	Audited
	(Refer Notes Below)	(i)	(ii)	(iii)	(iv)
1	Total income from operations (both continuing and discontinued operations)	1,594.02	1,257.86	1,247.62	5,087.78
2	Net Profit / (Loss) for the period/ year before tax (after Exceptional items)	174.34	41.42	28.35	110.48
3	Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after Exceptional items)	161.52	87.92	16.64	131.16
4	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit / (Loss) for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	160.17	83.32	27.14	195.37
5	Equity Share Capital	46.52	46.52	46.52	46.52
6	Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet	-	-	-	7,441.20
7	Earnings Per Share for the period/ year (of ₹ 10/- each) (both continuing and discontinued operations)		_		
	Basic EPS (for the period - not annualised )	34.72	18.51	3.25	27.52
	Diluted EPS (for the period - not annualised )	34.72	18.51	3.25	27.52

## Notes:

Place : Mumbai

Date : August 14, 2024

- The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended June 30, 2024 are available on the Stock Exchange websites; www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website www.hgs.cx.
- The figures of the quarter ended March 31, 2024 are the balancing figure between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2024 and published year-to-date figures up to the third quarter ended December 31, 2023, which were subject

For Hinduja Global Solutions Limited

Partha DeSarkar Whole-time Director DIN: 00761144



CIN - L28100MH1968PLC014156

Registered office: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018; E-mail Id: share@ocl-india.com, Website: www.oriconenterprises.com; Tel No.: 022-43226600; Fax No.: 022 24963055

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

				(Rs. In Lakhs	s, except EPS)
			Year Ended		
Sr.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	3,150.19	3,136.47	2,113.16	14,655.50
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(599.08)	(439.76)	(610.20)	(1826.66)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(599.08)	(330.90)	(610.20)	(1026.80)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) -	(461.90)	366.55	(450.55)	46.85
	Continued Operations				
5	Net Profit / (Loss) for the period after tax from discontinued Operations	1,203.40	964.27	1310.12	2954.02
6	Profit/(Loss) after Tax for the period	741.49	1,330.82	859.57	3,000.87
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	827.30	2663.85	6958.26	15003.65
8	Equity Share Capital	3,140.95	3,140.95	3,140.95	3,140.95
9	Other Equity (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	93,677.21
10	Basic and Diluted Earnings Per Share( EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each) -	(0.30)	0.24	(0.28)	0.03
	From Continuing Operation				
11	Basic and Diluted Earnings Per Share( EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each) -	0.77	0.61	0.83	1.88
	From discontinuing Operation				
12	Earning per Equity Share (For Continuing & discontinuing operations) Basic & Diluted EPS Per Share	0.47	0.85	0.55	1.91

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs. In Lakhs)

(DIN: 00192609)

Sr.			Year ended		
No.	Faiticulais	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	2,935.22	2,988.09	2,113.16	9,996.86
2	Profit Before Tax	(777.01)	(702.42)	(901.13)	(3009.89)
3	Net Profit After Tax	577.36	825.35	634.67	1,184.46

## Notes:

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchange (s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results is available on Stock Exchange(s) website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.oriconenterprises.com).

> For Oricon Enterprises Limited Adarsh Somani **Managing Director**

Place : Mumbai Date: August 14, 2024

# राज्याच्या हरित महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी १४ हजार कोटींची गुंतवणूक योजना

एनर्जी सोल्यूशन्समधील अग्रगण्य असलेल्या अवादा ग्रुपने एकत्रित क्षमतेसह दोन अग्रणी पंप स्टोरेज प्रकल्प विकसित करण्यासाठी सरकारसोबत महाराष्ट्र सामंजस्य करारावर स्वाक्षरी केंद्रित केल्याची घोषणा केली. ऊर्जेमध्ये या सामंजस्य करारावर गूंतवणूक महाराष्ट्र सरकारचा नमूद केले. जलसंपदा विभाग आणि अवादा समूहाची उपकंपनी अवादा ॲक्टा बॅटरीज प्रा. ली. यांच्यात औपचारिक अवादा र-वाक्षरी करण्यात आली. समारंभाला या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अवादा चेअरमन विनीत करण्याच्या मित्तल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शाश्वत

आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील १५०० मेगावॅट पवना फलयान पीएसपी आणि कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १२५० मेगावॅट कुंभवडे पीएसपीचा समावेश आहे. पुढील ५ ते ७ वर्षांत अंदाजे १४ हजार कोटी रूपयांच्या एकूण गुंतवणुकीसह, हे प्रकल्प महाराष्ट्राची ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित

आणि ऊर्जा भविष्याकडे

महाराष्ट्राच्या वाटचालीतील

हा ऐतिहासिक करार ठरणार

मुंबई, दि.१४ : ग्रीन करण्यासाठी परिवर्तनकारी भूमिका बजावणार आहे.

या प्रसंगी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना यावर विशेष लक्ष अक्षय लक्षणीय वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे यावेळी

धोरणात्मक

विकासावर भाष्य करताना ग्रूपचे अध्यक्ष विनीत मित्तल म्हणाले की, हा सामंजस्य करार अत्याधुनिक नवीकरणीय उर्जा उपाय वितरीत मिशनमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आमचे पंप केलेले स्टोरेज केवळ चोवीस तास नवीन ऊर्जा प्रदान करतील असे नाही तर अधिक सौर आणि पवन ऊर्जा एकत्रित करून ग्रिड स्थिरता देखील वाढवतील. हा आमच्या महाराष्ट्राशी असलेल्या व्यापक बांधिलकीचा एक भाग आहे, जिथे आम्ही राज्याच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सौर, पवन संकरित आणि इतर नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा सक्रियपणे पाठपुरावा करत आहोत.

# पिडीतेला न्याय देण्याऐवजी आरोपीचा बचाव संतापजनकः राहुल गांधी

नवी दिल्ली, दि.१४ : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. पिडीतेला न्याय

देण्याऐवजी स्थानिक प्रशासन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर (एक्स) प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात राहल गांधी म्हणालें की, कोलकाता येथे एका ज्यनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ज्याप्रकारे तिच्यावर क्रूर आणि अमानवी कृत्य झाले आहे, त्यामुळे डॉक्टर कम्युनिटी आणि महिलांमध्ये अस्रक्षिततेचे वातावरण आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न हा रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण करतो असे राहल गांधी म्हणालेत.

This NOTICE is hereby given on and under the instructions of my client Shri Ramesh Laxman Devlekar is the lawful owner of the Flat No.1604, Adm. 225 Sq. Ft., Carpet Area (25.09) Sq. Meters, built-up area in the Sankalp Co-operative Housing Society Ltd., 16th Floor, Wing 1C, Swadeshi Mill Mhada Sankul, Swsadeshi Mill Road, Sion. Chunabhatti Mumbai-400 022, bearing C.S. No.477C of Kurla 3 Division by virtue of Sale Deed dated 26th day of February 2024 when he had purchased the said flat from Smt. Laxmibai Sitaram Udeg. My client is the sole owner of the abovesaid Flat premises and the said flat is free from all encumbrances. My client is bonafide member of the society abovenamed, having share certificate bearing No.188 of the said flat, members Reg. No.188 having number of shares 10 each Rs.50/numbered from 1871 to 1880 both inclusive.

ALL PERSONS having any claim regarding abovesaid flat premises or having any documents in their possession in related to the said flat premises to show their interest or any rights over the said flat premises, are hereby requested to kindly communicate and give the information of the same to undersigned by telephonically or in person to the below addresses, within 14 days from the date of this Public Notice.

> (Ms. RAJANI A. JHA) Advocate

Flat No. C-205, 2nd Floor, Sundaram Plaza Building, Near Jain Temple, New Nalasopara -Virar Link Road Place: Mumbai Yashwant Gauray, Nalasopara (W) Dist. Palghar – 401203, Mob. No. 9082011017

### ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन बिकेसी, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मंबई-४०००५१. दुर::९१-२२-६६६६४४४४, फॅक्स::९१-२२-६२५२०९०६, वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सदस्यांना सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४४र्व

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** रोजी एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फेट कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२१. दिनांक ८ डिसेंबर, २०२१, दिनांक १४ डिसेंबर, २०२१, दिनांक ५ मे, २०२२, दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, ०५ जानेवारी, २०२३ आणि ७ ऑक्टोबर, २०२३ (सेबी परिपत्रके) नुसार होणार आहे.

एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिव अहवाल ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२३–२४ कंपनीच्या <u>www.olympicoil.co.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीद्वारे नियुक्त सेवापुरवठादार अर्थात नॅशनल सिक्युरिटीज

डेपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी सुविधा/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल ज्याचे तपशील एजीएमच्य सूचनेत कंपनीने नमुद केले आहे. तद्नुसार कृपया नोंद असावी की, कोविड-१९ बाबत शासकीय प्राधिकरणाद्वारे वितरीत निर्देशन पुर्ततानुसार व्यक्तीश: कंपनीचे ४४व्या एजीएममध्ये उपस्थित होण्यासाठी कोणतीही तरतुदी केलेली नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरित व्हीमी/ओएव्हीएममार्फत उपस्थित महस्यांची मोजणी केली जार्दल

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत कोणत्यार्ह सदस्यास पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करून ४४व्या एजीएम सूचना, वार्षिक अहवाल आणि किंवा व्हीसी/ओएव्हीएममार्फत ई-वोटिंगसह सहभागी होण्याकरिता लॉगइन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे परिपत्रकानसार सेबीने पॅन, केवायर्स वास्तविक भागधारणा तपशील व नामांकन नोंदणी अनिवार्य केली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या rnt.helpdesk@linkintime.co.in ई-मेलवर पॅन, केवायसी तपशील जसे बँक तपशील व नामांकन तपशील यासह आरटीएच्या <u>https://</u> www.linkintime.co.in/ वेबसाईटवर तसेच कंपनीच्या http:// olympicoil.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध असलेले आयएसआर-१ व ... अन्य आवश्यक नमुना पुर्णपणे भरून पाठवावेत. कृपया तुमचे ई-मेल डीपीद्वारे सल्ल्यानुसार तुमचे ठेवीदार सहभागीदारकडे

(डीपी) नोंद करावेत.

कंपनीने सदस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-बोर्टिंग) विद्युत मतदान प्रणालीने मत देण्यासाठी रिमोट ई-बोर्टिंग सुविधा दिलेली आहे. सदस्यांना एजीएम दरम्यान विद्युत स्वरुपाने मत देण्याची संधी (ई-वोटिंग) देण्यात यईल. ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

सही/-निपुन वर्म डीआयएन: ०२९२३४२३

# VADILAL DAIRY INTERNATIONAL LTD.

Registered Office: Plot No.M-13,MIDC Ind. Area,Tarapur,Boisar, Maharashtra,Thane-401506 T: 022-26252535; CIN: L15200MH1997PLC107525

# UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 1ST QUARTER ENDED ON

SI	SI. Quarter Ended						
No.	Particulars	30 June 24	31 March'24	30 June 23	31 March'24		
1.0		unaudited	audited	unaudited	(Audited)		
1	Total Income from Operation	988.81	650.14	1247.33	2545.98		
2	Net Profit for the period						
	(before Tax, Exceptional and Extraordinary items)	63.66	17.06	97.62	-175.29		
3	Profit before Extraordinary items and Tax	63.66	17.06	97.62	-175.29		
4	Net Profit for the period after tax						
	(after Exceptional and Extraordinary items)	47.99	-41.5	73.84	-178.05		
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				l I		
	and Other Comprehensive Income (after tax)]	48.920	-62.720	78.120	-183.460		
6	Paid -Up Equity Share Capital						
	( Face Value Rs. 10 Each)	319.42	319.42	319.42	319.42		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-			
XIX	Earnings Per Equity Share:						
	(1) Basic	1.500	-1.30	2.31	-5.57		
	(2) Diluted	1.500	-1.30	2.31	-5.57		

1) The above financial results have been reviewed by the Audit Committee at it's meeting held on 14th August, 2024 and the same have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on the same date and have been subjected to the limited review by the statutory auditors of the company.

2) Considering the seasonal nature of business i.e. Ice cream whereby revenuues do not necessarily accrue evenly over the year, the results of the quarter may not be representative of the results for

3) The Company operates within a single business segment which constitutes manufacture & sell of ice cream and frozen desserts. As such company's business falls under the single business segment in

context of Ind AS 108- Operating Segments. 4) The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever encessary to make them comparable.

For Vadilal Dairy International Limited

Place: Mumbai Date: 14-08-2024 Shailesh R. Gandhi Managing Director DIN:01963172

(Rs. In Lacs)

#### **GARNET INTERNATIONAL LIMITED** CIN : L74110MH1995PLC093448) Regd. Office : OFFICE NO-901, RAHEJA CHAMBERS, FREE PRESS JOURNAL MARG, NARIMAN POINT MUMBAI 400021

GARNET Website: www.garnetint.com, Email-id: info@garnetint.com, Phone No.: +91-22 22820714; +91-22 22820715

# Unaudited Standalone and Consolidated Financial results for the quarter ended 30th June, 2024

		Standalone				Consolidated				
1	Particulars		Quarter ended		Year ended	Quarter ended		Year ended		
	Turtediais	30.06.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited	30.06.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited	
1	Total Income from Operations	143.09	1,900.88	9.00	1,966.39	264.24	1,967.48	872.14	2,032.99	
2	Net Profit/ (Loss) for the period(before tax , Exceptional and/or Extraordinary items)	4.61	13.70	(49.20)	(140.64)	5.91	20.46	43.08	(133.88)	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4.61	13.70	(49.20)	(140.64)	77.07	(441.53)	43.08	(595.87)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4.61	12.92	(49.20)	(141.41)	77.07	(444.06)	43.08	(598.40)	
5	Total Comprehensive Income for the period [ comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4.61	13.03	(49.19)	(140.62)	77.08	(443.95)	43.09	(597.60)	
6	Equity Share Capital	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	
7	Reserves ( excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance sheet of the previous year	-	-	-	551.17	-	-	-	849.36	
8	Earnings Per Share ( of Rs.10/- each) (for continuing and discontiued operations) a. Basic	0.02 0.02	0.07 0.07	(0.25) (0.25)	(0.72) (0.72)	0.39 0.39	(2.26) (2.26)	0.22 0.22	(3.05) (3.05)	
	b. Diluted	1 0.02	0.07	(0.23)	(0.72)	1 0.59	(2.20)	0.22	(5.05)	

Note:- The above is an abstract of the detailed format of the Financial Resuts - As per IND AS Compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBi(Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial results are available on the Company's website www.garnetint.com and on the BSE website.

Place : Mumbai Date : 14th August, 2024

@

For GARNET INTERNATIONAL LIMITED Ramakant Gaggar Managing Director DIN: 01019838

#### DUKE OFFSHORE LIMITED CIN::45209MH1985P6C38300 403, URVASHI, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025. INAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 (Rs. In Lac Except EPS)

	Qı	uarter Ende	Year to Year		
Particulars	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED
	30th June 2024	30th June 2023	31st March 2024	30th June 2024	31st March 2024
Total Income from Operation (NET)	74.93	136.76	131.60	74.93	414.26
Net Profit/(Loss) from Ordinary activities after tax	-23.97	33.16	53.66	-23.97	36.64
Net Profit /(Loss) for the period after Tax (After Extra Ordinary Items)	33.16	33.16	53.66	33.16	124.11
Equity share capital	985.72	985.72	985.72	985.72	985.72
Earning per Share (Face Value Rs.10/- each)					
Basic	-0.24	0.34	0.54	-0.24	1.26
Diluted	-0.24	0.34	0.54	-0.24	1.26
NOTES:					

The result for the Quater ended 30th June 2024 were reviewed and recommended by the Audi Committee and approved by the Board of Directors in its meeting held on August 14, 2024. The above results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by Statutory Auditor or company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Dis-

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accordance) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 under Companies Act, 2013 and and oth recognied accounting practises and policies to the extent applicable.

The format for audited/unaudited financial results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated July 05, 2016 ind A5 and schedule III (Division II) to the Companies Act, 2013 applicable to the companies that are required to comply with Ind AS.

Disclosure of segment wise information is not applicable as the company operates only in on segment and company main object is offshore business.

5) Figures for corresponding previous periods have been regrouped/restated wherever necessary 6) During the quarter ended on 30.06.2024 the company has not received any complaint fro

For For Duke Offshore Limited

PLACE: MUMBAI DATE: 15.08.2024

AVIK GEORGE DUKE Managing Director DIN.:02613056

# **Trillionloans Fintech Private Limited**

#### **Gold Auction Notice**

This is to inform the public at large, that Trillionloans Fintech Private Limited, has decided to conduct Auction of gold ornaments belonging to accounts mentioned below) which have become overdue or which have default prowers. The Auction would be held at Kalamboli branch on Thursday 29th August 2024 between 11:00 am to 1:00 pm. This would continue till the

KL01385	KL01411	KL01695	KL01706	KL01663	KL01787
KL01789	KL01828	KL0418	KL0613	KL01050	KL01057
KL01650	KL0424	KL0467	KL0469	KL0471	KL0487
KL0500	KL0502	KL0514	KL0577	KL0578	KL0579
KL0624	KL0635	KL0650	KL0669	KL0704	KL0707
KL0766	KL0776	KL0815	KL0932	KL0981	KL01056
KL01085	KL01332	KL01004	KL01051	KL01067	KL01809
KL01810	KL01811	KL01812	KL0484	KL0584	KL0585
KL0597	KL0599	KL0600	KL0631	KL0660	KL0661
KL0708	KL0720	KL0753	KL0790	KL0817	KL0821
KL0835	KL0855	KL0877	KL0890	KL0903	KL0928
KL0929	KL01477	KL0894	KL01589	KL0908	KL0921
KL0937	KL0797	KL0393	KL0430	KL0431	KL0439
KL0449	KL0639	KL0764	KL0841	KL0945	KL01008
KL01135	KL01501	KL0875	KL0876	KL0884	KL01147
KL0984	KL01489	KL01491	KL01549	KL01634	KL01722
KL01415	KL01416	KL01324	KL01553	KL01736	KL01737
KL01815	KL01243	KL01691	KL0936	KL01413	KL0827
KL01126	KL01144	KL01061	KL01583	KL01498	KL0684
KL0899	KL01466	KL01481	KL01534	KL01487	KL01849
KL01113	KL01148	KL01535	KL01782	KL01374	KL01378
KL0862	KL01574	KL01575	KL01002	KL01127	KL01140
KL01229	KL01347	KL01440	KL01542	KL01993	KL01131
KL0987	KL01688	KL01397	KL01830	KL01825	KL01831
KL01986	KL0552	KL01701	KL01430	KL01172	KL01418
KL01888	KL0574	KL01356	KL01702	KL01735	KL01546
KL01054	KL01264	KL01799	KL01461	KL0358	KL0896
KL01605	KL0902	KL01548	KL01841	KL01610	KL01726
KL01108	KL01362	KL01587	KL01217	KL01345	KL01714
KL01176	KL01514	KL01499	KL01500	KL0891	KL01355
KL01517	KL01541	KL01205	KL01186	KL01209	KL01086
KL01207	KL01758	KL0549	KL01160	KL01752	KL0892
KL0610	KL01361	KA137	KA215	KA147	TL53
TL285	TL415	TL706	TL672	TL707	TL127
TL401	TL928	TL859			

hose willing to participate are requested to contact the branch. The Company reserve the right to accept or reject any bid without assigning any reason whatsoever. Borrower who want to release their ornaments shall visit at the base branch wherein the ornaments were pledged by borrowe or contact our customer service desk at customercare@trillionloans.com on/or before 27th August 2024 subject to terms and conditions applicable Please note if the auction does not get completed on the same day, the same will follow the subsequent day on the same terms and conditions. No further communication shall be issued in this regard.

Date: 15 August 2024 Authorised signatory Place: Maharashtra Trillionloans Fintech Pvt Ltd

#### बॉम्बे शहर दिवाणी न्यायालय दिंडोशी येथील बोरीवली विभाग वाणिज्यिक दावा क्र. २४०/२०२१

युनियन बँक ऑफ इंडिया	)
बॅकिंग कंपन्या (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण)	)
कायदा, १९७० अन्वये स्थापित बॅंकिंग कंपनी	)
मुख्य कार्यालयः २३९, विधानभवन मार्ग, मुंबई ४०० ०२१	)
शाखा कार्यालयः डॉ. आंबेडकर रोड,	)
शाखा पत्ताः डॉ. आंबेडकर रोड, वांद्रे (पश्चिम),	)
मुंबई हिल क्वीन, पाली हिल, डॉ. आंबेडकर रोड,	)
वांद्रे (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०० ०५२.	)
द्वारे - श्री. धनाजी भागुजी कांबळे,	)
शाखा व्यवस्थापक	)
वय - अदमासे ५४ वर्षे, पेशाः नोकरी	) अर्जदार
विरुद्ध	
मे. अराफत दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	)
श्री. अमन आरिफ मेमन	)
खोली क्र. ए/९५६, २/३ तळमजला,	)
अकबर सुलेमान कंपाऊंड,	)
ॲन्टॉप हिल, मुंबई - ४०००३७	)
महाराष्ट्र	) प्रतिवादी
नोंद घ्यावी की, सदर न्यायालय हे उपरोल्लेखित अर्जदारांद्वारे खालील अनुतो	षांकरिता सन्मानर्न

एच.एच.जे. कोराम-एच.एच.जे. श्री. एम. मोहिउद्दिन एम.ए. पीठासीन न्यायालय कक्ष क्र. ०२ पांच्या समक्ष दि. २१.१०.२०२४ रोजी स. ११.०० वा. स्थानांतरित करण्यात येईलः अर्जदाराने विनंती केली आहे की:

अ) प्रतिवादींना दिनांक ३१.१०.२०२० रोजीनसारची रक्कम **रु. ७.०१.१५४.११/- (रुपये सा**ट **लाख एक हजार एकशे चौपन्न व पैसे अकरा मात्र)** व त्यासह ९.३५% दराने पुढील व्याजासह दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून निवाङ्यापर्यंतची मासिक शिल्लक आणि त्यानंतर निवाङ्याच्य देनांकापासून भरणा करेपर्यंत करारात्मक दराने पुढील व्याज एवढी रक्कम अर्जदारास प्रदान करण्याचा हुकूम आणि आदेश देण्यात यावा.

ब) सदर माननीय न्यायालयाने वेळ निश्चित करावी, ज्यादरम्यान प्रतिवादींना संयुक्तपणे आणि<sub>।</sub> किंवा स्वतंत्रपणे सदर देय रक्कम वरील विनंती (अ) च्या शर्तींमध्ये भरणा करण्याचे निर्देश देण्यात यावेत, आणि असे न केल्यास, प्रतिवादींच्या <u>ए**न्झिबिट-जे**</u> मध्ये वर्णन केल्यानुसार सदर वाहनार्च जप्ती आणि संलग्नकाचा आदेश सदर माननीय न्यायालयाने द्यावा आणि खाजर्गी करार आणि/किंव जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा आदेश द्यावा आणि त्यामधून मिळालेला मोबदला वरील विनंती (अ) मध्ये प्रमाणित केलेली त्यांची देणी पर्ण करण्याकरिता अर्जेदार बँकेकडे जमा करण्यात यावा. क) अशा विक्री आणि वसूलीमध्ये जर कमतरता आढळल्यास प्रतिवादीविरुद्ध अशा कमतरतेच्य मर्यादेमध्ये वैयक्तिक हुकूम पारित करावी.

ड) प्रतिवादीस त्यांच्या वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोब धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लकीसह सर्व संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्तांचे संपूर्ण तपशील दर्शविणाऱ्या प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपातील यादी बनविण्याचे आणि ती सदर माननीय यायालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत

र्ड) सदर माननीय न्यायालयाने प्रतिवादींनी वरील विनंत्यांच्या दृष्टीने प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात जम करावयाच्या त्यांच्या वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तपणे आणि/किंवा स्वतंत्रपणे इतरांसोबत धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लक व त्यांनी धारण केलेले अन्य प्राप्य गोष्टींसह सर्व संबंधित स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावेत.

फ) प्रतिवादींना निर्देश देण्यात यावेत की, त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या खटल्याचा खर्च प्रदान करावा ग) तसेच सदर खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार असे जे आवश्यक असतील असे अन्य व पुढील अनुतोष.

दिनांक ०३ ऑगस्ट, २०२४



निबंधकाकरिता, शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी, मुंबई

आनंदकुमार आर. सिंग दुकान क्र. १० सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स, . स्टेशन रोड, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर, महाराष्ट्र ४०१२०९. मोबा.-९६१९६०३३२०.

anandsingh253@gmail.com मे. अराफत दूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्रीमती कोमल जितेंद्र शाह** व **श्री**. जितेंद्र बाबुलाल शाह हे फ्लॅट क्र.डी/४०५, डी विंग, ४था मजला, अमिराज अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, अमिराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, एस.व्ही. <mark>रोड, निमता हॉस्पिटल समोर, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८,</mark> क्षेत्रफळ सुमारे २२.६० चौ.मी. तत्सम २६४.१२५ चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र, जमीन प्लॉट सी.टी.एस. क्र.९५० व ९५०/१ ते २२, महसूल गाव दहिसर, तालुका बोरिवली, नोंदणी उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेचे मालक आहेत.

माझ्या अशिलाकडून **एम. के. डेव्हलपर्स,** बिल्डर, एक भाग आणि **श्री. विनायक महादेव सावंत,** खरेदीदार, अन्य भाग यांच्या दरम्यान झालेला सदर फ्लॅटचा दिनांक २४.०७.१९८८ रोजीचे मुळ करारनामा हरवले/गहाळ झाले आहेत आणि याबाबत तक्रार क्र.९३९१९–२०२४ अतंर्गत दहिसर पोलीस ठाणे येथे मुळ करारनामा हरविल्याची तक्रार माझ्या अशिलांनी नोंद केली आहे आणि दिनांक २४.०७.१९८८ रोजीचा सदर करारनामा अद्यापी सापडलेला नाही.

जर कोणा व्यक्तीस याबाबत कायदेशीर वारसदार, तारण, विक्री, भाडेपट्टा, बक्षीस, अदलाबदल इत्यादी स्वरुपात काही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा. अन्यथा असे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय) दकान क्र.२, नवरोज अपार्टमेंट. एस.व्ही रोड. दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.

ईमेलः darshan.rita@gmail.com

ठिकाण: मुंबई

दिनांक: १५.०८.२०२४

### डायकाफिल केमिकल्स इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल२४११४एमएच१९९२्गीएलसी०६७३०९ नोंदणीकृत: प्लॉट नं.ए-४, तारापूर, बोईसर, जिल्हा-टाणे, महाराष्ट्र, भारत-४०१५०६ कॉपरिट कार्यालय: २रा मजला, ए-विंग, फॉर्च्यून अविराही, जैन देरासर रोड, बोरिवली-पश्चिम,

# मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत. **ई-मेल:** cs@daikaffil.com, **बेबसाईट** : https://www.daikaffil.com

३२वी एजीएम आणि रिमोट ई-वोर्टिग माहितीची सूचना ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, डायकाफिल केमिकल्स इंडिया लिमिटेड (कंपनी) ची ३२वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम हुधवार, ०४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दूकश्राव्य माध्य (ऑपल्हीएम) द्वारे एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित

रा। नार्रा: या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत आणि वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत ज्या बदस्यीब इसरा पत्र करना/हिजाइस्टर सहमागारात्रक नावणाकृत आहत आणि वापक अठवालाचा वास्तावक अत्त. वार्षिक संसंसाधारण सभा बोलावणच्या सूचनासह वित्तीय वर्ष २०६३ - १४ चा वार्षिक अठवाल १३ ऑगस्ट २०२४ रांजी इत्लेक्ट्रॉनिक पण्डतीने पाठविला गेला आहे. ज्या सहस्यांनी यासाठी विनंती केली होती त्यांनाही पाठवले जात आहे. वार्षिक अठवाल कंपनीच्या www.daikaffil.com वर, स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या https:// www.bseindia.com वर आणि मे लिंक इन-टाइम इंडिया प्रायवहेट लिमिटेड च्या https://www.linkintime.co.in वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

ननसार्वत रचतारा जारान्य जात. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि ाशासन) नियम २०१४ च्या नियम १० अन्वये सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक वार्षिक सर्वसाधारण १भा आयोजित करण्याच्या उद्देशाने दि.२९ ऑगस्ट २०२४ ते ०४ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समावेश) या कालावधीत बंद

ukotio. इ.के. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तस्तुर्दीचे पालन करून सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नेयम, २०१४ मधील नियम २०, (अधिनियम) सुधारित आणि सेवी (लिस्टींग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायप्पेंट्स) वेनियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार लिंक इन-टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणार्ल ई-व्होटिंग्) वापरून सभासदांना एँजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान करण्याः

आला आह. प्रिमोर्ड ई-मतदान कालावधी ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि ०३ सप्टेंबर २०२४ रोजी सायं.०५.०० वाजता (भाप्रवे) संपेल. या कालावधीत, सदस्य इतेक्ट्रॉनिक पदतीने मतदान करू शकतात. रिमोर्ट ई-क्होटिग्रहो मतदानाल किंवा ०३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेच्या पुढे परावामी दिती जाणार नाही. जे सदस्य एजीएम मध्ये व्हीसी/औपएडीएम सुविधेद्वारे उपस्थित राहतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिग्रहोरे मत दिले नसेल, ते एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिका

कट-ऑफ तारखेला म्हणजेच २८ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर्स धारण केलेल्या कंपनीचे सदस्य त्यांचे मत देऊ शकतात. एजीएम चुचना पाठवत्यानंतर आणि कर-ऑफ तारखेनुसार शेअसे धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती एजीएमची चुचना, ई-व्होटिंग/रिमोट ई-व्होटिंगच्या सुचना आणि प्रक्रियेचे पालन करून आपले मत देऊ शकते. न्या सदस्यांचे ईमेल आयडी डिपाझिटरींज किंवा कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत त्यांच्यासाठी प्रक्रिया पुन्हा मतदानासाठी लॉगिंग

कान्यवार निर्वाचनपति।... ब्रीमेंट स्वरूपत विश्वसे पारण करणारे सदस्य डीमेंट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीए० - ८ अक्षरांचा डीपीआयडी त्यानंतर ८ अंकांचा क्लायंट आयडी), सदस्याचे नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाचे तत, पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रमाणित स्कॅन प्रत देऊन लॉगिन क्रेडेशियलची विनंती cs@daikaffil.com वर ईमेलद्वां

कंपनीने श्री के.सी. सथार, कार्यरत कंपनी सचिव (सदस्य संख्या: एफ५१९१) मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धती

कपनान या क.सा. सुधार, कायरत कपना साचच (सदस्य संख्या: एकंऽ१९९१) मतदान प्रक्रया ानप्यक्ष आणि पारदशक पद्धत यार पाडण्यासाठी तपासणीस स्वणुट काम करतील. भागधारक/सदस्यांना लागिन/ई-व्होटिंगबाबत काही शंका असल्यास, ते instameet©linkintime.co.in वर ईमेल पार शकतात किंवा दूर: ०२२-४९१८६९७५ या क्रमांकायत संपर्क साधू शकतात: डिबाग्रिदरी अवित सीडीएसएल आणि एस्एसडीएन्द्रोत लॉग इन करण्यासंबंधी कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डीमेंट स्वरूप सिक्युरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क:

#### -मतदानाशी संबंधित शंका/तक्रारींसाठी हेल्पडेस्क गएसडीएल सोबत डिमॅट स्वरूपात सिक्युरिटीज लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य evoting@nsdl.co.in वर् विनंती पाठवून एनएसडीएल् ारण करणारे वैयक्तिक भागधारक हेल्पडेस्कर्शी संपर्क साधू शकतात किंवा ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करू शकतात. मीडीएसएल सोबत डिमॅट स्वरूपात सिक्युरिटीज लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य (तातानेक्य कालाबात तात्रिक संस्वया वानाना कराता स्पर्ट्स helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवू सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात किंवा टोल फ्री क्रमांव १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधू शकतात.

लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करत असलेले भागधारक enofices@linkintime.co.in वर विनंती पाठवून इन्स्टाव्होट हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात किंवा: - दूरध्वनी: ०२ ४९१८ ६००० वर संपर्क साधू शकतात. रघुराम के शेर्ट व्यवस्थापकीय संचालक



वास्तविक स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणारे शेअरहोल्डर्स/डिमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण

करणारे गैर-वैयक्तिक भागधारक

विनांक : १३/०८/२०२४ ठिकाण : मुंबई

## श्रीराम फायनान्स लिमिटेड <mark>गेंदणीकृत कार्यालय:</mark> श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साऊथ फेज इंडस्ट्रीय

इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. SHRIRAM City

शाखा कार्यालय: सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.१०, १०६२ ६वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-

४०००९३. वेबसाईट:www.shriramfinance.in (नियम-८(१)) **सांकेतिक ताबा सूचना** (स्थावर मालमत्तेकरिता) सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) आणि

टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे नसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्रादारे करण्यात आले.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) अन्वये

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत **श्रीराम फायनान्स लिमिटेड** (पुर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड (एससीयुएफ) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/ सह-कर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सूचना २३.०३.२०२४ रोजी वितरीत केली

कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, श्रीराम फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे मागणी सचना

कर्जदाराचे नाव व पत्ता

श्रीकृष्ण जी. तावते कर्जदार	सूचनेमध्ये नमूद
र/ठि.: खोली क्र.३०१, ३रा मजला, इस्काय	केलेली रक्कम
कॉम्प्लेक्स कोहौसोलि., जुनी मुंबई रोड, कळवा,	रु.२८,५६,९५२/-
ठाणे–४००६०५.	(रुपये अट्ठावीस लाख
विजय जी. तावते (मयत) सह-कर्जदार	छपन्न हजार नऊशे
र/ठि.: खोली क्र.३०१, ३रा मजला, इस्काय	बावन्न फक्त) दिनांक
कॉम्प्लेक्स कोहौसोलि., जुनी मुंबई रोड, कळवा,	२२.०३.२०२४ रोजी
ठाणे–४००६०५.	अनुसूची २ मध्ये सादर
विजय जी. तावते – यांचे कायदेशीर वारसदार	केलेल्या गणनेनुसार,
रोहिणी गोपाल तावते	पुढील व्याज आणि
र/ठि.: खोली क्र.३०१, ३रा मजला, इस्काय	शुल्कासह, वर नमूद
कॉम्प्लेक्स कोहौसोलि., जुनी मुंबई रोड, कळवा,	केलेल्या कर्ज
ठाणे–४००६०५.	कराराच्या अटी व
कर्ज करारनामा: सीडीबीडीआरएलपी२२०९०६०००१	शर्तींनुसार परत करा.
सांकेतिक ताबा दिनांक: १३.०८.२०२४	

# मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.३०१, क्षेत्रफळ ६५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, इस्काय कॉम्प्लेक्स बिल्डिंग ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., इस्काय कॉम्प्लेक्स ए, प्लॉट क्र.८, सर्व्हे क्र.३०/१ ए-२, गाव कळवा, ठाणे-४००६०५ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केला असल्यास वर नमुद रक्कम श्रीराम फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची

तरतूद आहे. ठिकाण: मुंबई सही / - प्राधिकृत अधिकारी दिनांक: १३.०८.२०२४ श्रीराम फायनान्स लिमिटेड